# **MUKAT PIPES LIMITED**

#### AN ISO 9001-2008 COMPANY

Manufacturers of Large Diameter SAW Pipes

-Longitudinal Welded -Spiral Welded

Correspondence Address :-Rajpura- Patiala Road, Rajpura - 140 401 (Punjab) Phone : +91 1762-225040

Fax : +91 1762-222390 e-mail : mukat@mukatpipes.com

mukatpipes@gmail.com Website: www.mukatpipes.com CIN No.: L27200MH1987PLC044407

REF/MPL/2021/600

Date: 03-08-2021

To,

Listing Dept.
BSE Ltd.,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai -400 001

Dear Sir,

Ref: Stock Code - 523832 MUKAT PIPES LIMITED

Sub: Newspaper Publication for 34<sup>th</sup> AGM Notice, Book Closure and E-Voting

In continuation with our letter dated 02.08.2021 please find enclosed herewith the copy of Advertisement published in Mumbai Lakshdeep (Marathi) and Business Standard (English) newspapers dated 03.08.2021 pertaining to completion of dispatch of 34<sup>th</sup> AGM Notice along with details of Book Closure & E-voting.

39, Parag Apartments, 7th Floor, J.P. Road, Versova, Andheri (West) Mumbai - 400061

Please take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For MUKAT PIPES LIMITED

(RUPINDER SINGH AHLUWALIA

DIRECTOR

DIN: 01239483

Address - Patiala Road,

Rajpura - 140 401, Punjab.

Encl. as above



### ॲडोर मल्टीप्रोडक्टस् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ॲडोर हाऊस, ५वा मजला, ६ के दभाष मार फोर्ट, मुंबई-४००००१. दूर.क्र.:(९१) २२ ६६२३९३०० ई-मेल: cs.adormultiproducts@gmail.com वेबसाईट: www.adormultiproducts.com सीआयएन: एल८५११०एमएच१९४८पीएलसी३१०२५३



#### सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ७३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१ रोजी द.४.३०वा. एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) व अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुर्दी आणि त्यातील नियमाअतर्गत आणि सेबी सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ लाग् नियम आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वेळोवेळी वितरीत सर्वसाधारण परिपर्ट क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्र क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्र क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२०, सर्वसाधारण परिपत्र क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ आणि सेबी (यापुढे आवश्यक परिपत्रके) नुसार होणार आहे.

परिपत्रकांच्या पुतेर्तनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचान तसेच ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षोकरिता वित्तीय अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल, मंडळाच अहवाल आणि अन्य इतर आवश्यक टस्तावेज ज्या सटस्यांचे ई-मेल कंपनी किंव ठेवीदार/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत आणि ज्यांची नावे ३० जुलै, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांकडे नोंद आहेत त्यांना ई-मेलने ३१ जुलै २०२१ रोजी पाठविले आहे. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्य www.adormultiproducts.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेंबसाईटवर उपलब्ध

#### रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता माहिती:

कंपनीने सर्व सदस्यांना ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सेवा नियुक्त केली आहे.

ई-वोटिंगबाबत युजरआयडी व पासवर्ड समाविष्ट माहिती व सूचना सर्व सदस्यांना ई-मेलने पाठविले आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासार्ठ तत्सम लॉगइन परिचयपत्र वापरावेत. रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये मतदानाची पद्धत सदस्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये नमुद आहेत.

रिमोट ई-वोटिंग शनिवार २१ ऑगस्ट, २०२१ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. उपरोक्त तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही आणि उपरोक्त कालावधी समाप्तीनंतर रिमोट ई-वोटिंग पद्भत एनएसडीएलद्वारे बंद केर्ल

ज्या भागधारकांचे ई-मेल नोंद नाही त्यांना सूचना विद्युत स्वरुपात मिळण्यासाठी आणि विद्युत स्वरुपात मत देण्यासाठी कंपनीने ई-मेल नौंदणीसाठी विशेष व्यवस्थ केली आहे. ई-मेल नोंदणीची प्रक्रिया खालीलप्रमाणे

सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० नुसार एजीएमकरिता रिमोट ई-वोटिंगसार्ठ ज्या भागधारकांचे ई-मेल नोंद नाहीत आणि तद्नुसार ई-वोटिंग सूचना मिळाली नसेल त्यांनी तात्पुरते त्यांचे ई-मेल एजीएम सूचनेत नेमुद ठरावाकरिता ई-वोटिंगकरिता युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी खालील पद्धतीचे पालन करावे.

 वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कृपया प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शर्न व मागील), पॅन (पॅनकार्डची स्कॅन प्रेंत) आणि फोलिओ क्रमांक cs.adormultiproducts@gmail.com वर पाठवावेत.

२. डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास कृपया क्लायंट मास्टर अहवाल किंव एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (पॅनकार्डची स्कॅन प्रत) आणि डिमॅट खाते क्रमांक (८ अंकी डीपी आयडी त्याच्यापुढे ८ अंकी क्लायन्ट आयडी जे एनएसडीएलसह डिमॅट खात्यात धारणा असलेल्या सर्दस्यांकरिता आहे आणि १६ अंकी लाभार्थ आवडी जे एनएसडीएलसह डिमॅट खात्यात धारणा असलेल्या सदस्यांकरिता आहे) <u>cs.adormultiproducts@gmail.com</u> वर पाठवावेत.

नोंद दिनांक १७ ऑगस्ट, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्य यादीत ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना मतदानाचा अधिकार असेल. नोंत तारखेला सदस्य नसणाऱ्या व्यक्तीने सदर सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

ज्या सदस्यांना एजीएम सूचना मिळाली नसेल त्यांनी cs.adormultiproducts@gmail.com वर ई-मेल करावा. एजीएम सूचना कंपनीच्या <u>www.adormultiproducts.com</u> वेबसाईटवरून डाऊनलोड करत

जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी <u>www.evoting.nsdl.com</u> च्य डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिताचे फ्रिकन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु रिमोट ई-वोटिंगच युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्रीमती पहनी म्हार्जे सहाय्यक व्यवस्थापिका, एनएसडीएल, मुंबई, दूर.:०२२-२४९९४५४५ किंवा सेपर्क टोल फ्री क्र.१८००-२२२-९९० किंवा ई-मेल: pallavid@nsdl.co.in किंवा evoting@nsdl.co.in

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं ॲडोर मल्टीप्रोडक्टस् लिमिटेडकरित सही/ दीप ए. लालवार्ण

संचालक

ठिकाण: मुंबई दिनांक: 0२.0८.२०२१

SIMPLEX

सिम्प्लेक्स पेपर्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: ३०, केशवराव खाडे मार्ग, संत गाडगे महाराज चौक, मुंबई-४०००१९ दूर::९१- २२- २३०८२९५१, फॅक्स:९१- २२- २३०७२७७३, ई-मेल: papers@simplex-group.com वेबसाईट: www.simplex-group.com, सीआयएन:एल२१०१०एमएच१९९४पीएलसी०७८१३७

			(रु.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
तपशील	३०.०६.२०२१	39.03.2029	३०.०६.२०२०
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	-
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	(३.७२)	(90.98)	(२.०२)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	(३.७२)	2.49	(२.०२)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	(३.७२)	2.49	(२.०२)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता			
एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(३.७२)	2.49	(२.०२)
समभाग भांडवल	300.94	300.94	300.94
इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	(१४६२.६७)	-
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)			
(अखंडीत व खंडीत कार्यचलनासाठी)			
मूळ व सौमिकृत	(0.92)	0.06	(0.00)

- सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर कर आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक एकमेव वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध
- वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुर्नविलोकन करण्यात आलेले आहे आणि ०२ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच
- वरील वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ व इतर मान्यताप्राप्त लेखा योजना व सराव याप्रमाणे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५, (इंड-एएस) विहितनुसार तयार करण्यात आले आहेत.

शेखर आर. सिंग

ठिकाण : मुंबई दिनांक : ०२ ऑगस्ट, २०२१

दिनांक : ०२ ऑगस्ट, २०२१

सिम्प्लेक्स मिल्स कंपनी लिमिटेड

SIMPLEX कॉपॉरेट कार्यालय: 30. केशवराव खाडे मार्ग. संत गाडगे महाराज चौक. मंबई-४०००११ दूर::९१-२२-२३०८२९५१, फॅक्स: ९१-२२-२३०७२७७३, **ई-मेल**: mills@simplex-group.com वेबसाईट: www.simplex-group.com, सीआयएन: एल६५९००एमएच१९९८पीएलसी११६५८५

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अ	ालेखापरिक्षात <b>ं</b>	वित्तीय निष्कर्षा	चा अहवाल					
(च.लाखात, प्रतिशेअर व्यक्ति								
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही					
तपशील	३०.०६.२०२१	३१.०३.२०२१	३०.०६.२०२०					
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	0.33	-					
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	0.24	9८.0२	8.29					
करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	0.24	9८.0२	8.29					
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	0.24	9८.0२	8.29					
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	0.24	9८.0२	8.29					
समभाग भांडवल	300.04	300.04	300.04					
इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	(६९४.०१)	-					
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनासाठी) (वार्षिकीकरण नाही)								
मूळ व सौमिकृत	0.09	0.40	0.98					

- सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्य आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक एकमेव वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध
- . वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुर्नविलोकन करण्यात आलेले आहे आणि ०२ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाव
- वरील वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ व इतर मान्यताप्राप्त लेखा योजना व सराव याप्रमाणे कंपनी (भारत लेखाप्रमाण) अधिनियम २०१५, (इंड-एएस) विहितनुसार तयार करण्यात आले आहेत.

सिम्पलेक्स मिल्स कंपनी लिमिटेडकर्र

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

### मुकट पाईप्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः फलॅट क्र. ३९, पराग अपार्टमेंट्स, ७वा मजला, जे.पी.रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१. द्र::0१७६२-२२५०४०, फॅक्स:0१७६२-२२२३९०, वेबसाईट:www.mukatpipes.com. ई –मेल:mukatpipes@gmail.com, CIN:L27200MH1987PLC044407

### ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **मुकट पाईप्स लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांचे ३४वी वार्षिब सर्वेसाधारण सभा (पूर्जीएम) **बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१ रोजी दु.२.००वा.** भाग्ने विहेडी कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कंपनी कायदा २०१: या लागू तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२० दि.१३ एप्रिल. २०२०, दि.५ मे. २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ (यापढे एमसीए परिपत्रक म्हण संदर्भ) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० व दिनांव १५ जानेवारी, २०२१ रोजींचे परिपत्रक (सेबी) नुसार एजीएम सूचनेत नमुद सर्व विषयावर विमर्थ करण्याकृरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत मुकृत पार्डमा लिमिटेड (कंपनी) ची वार्षिक सर्वकाशास्य सभा होणार आहे. म्हणून कंपनीची एत्रीएम व्हीसी, ओएव्हीएममार्फत सभेच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होईल.

वरील परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाची प्रत ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक ा हस्तांतर प्रतिनिधी (निबंधक)/डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात गठविण्यात आले आहेत. एजीएम सचना व वार्षिक अहवाल २०२०-२१ कंपनीच्य www.mukatpipes.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटव उपलब्ध आहे. एजीएम सूचना ई-मेलने वितरणाची ०२ ऑगस्ट, २०२१ रोजी पुर्ण केली आहे.

नोंद दिनांक १७ ऑगस्ट, २०२१ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यां लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. (एलआयआयपीएल) च्या विद्युत मतदान प्रणालीने एजीएमच्या ठिकाण व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (रिमोट ई-वोटिंग) किंवा एजीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीने मत देता येईल सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की:

- रिमोट ई-वोटिंग कालावधी शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल.
- रिमोट ई-बोटिंग कालावधी मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल विद्युत स्वरूपाने मत देण्याच्या पात्रता निश्चितीसाठी नोंद दिनांक मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१
- मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२१ रोजी सायं.५.००वा. नंतर ई-वोटिंग मान्य असणार नाही. तदुनंतर एलआयआयपीएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुर कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही.
- गुरुवार, २९ जुलै, २०२१ रोजी लाभार्थी मालकांची यादी/सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना सूचना ई-मेल केली आहे. या कालावधीत कंपनीच्या सदस्यांना मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१ या नोंद तारखेला सूचना वितरणानंतर शेअर्स घेऊन भागधारणा घेतली असेल त्यांनी एलआयआयपीएलकडे enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवून युजरआयडी पासवर्ड प्राप्त करावा.
- एजीएममध्ये ई-बोर्टिंगने मतदानाची सविधा उपलब्ध असेल आणि ज्या सदस्यांनी रिमोट ई-बोर्टिंगने त्यांचे मत दिलेले नाही त्यांना सभेत उपस्थित राहून ई-वोटिंगने त्यांचा मतदानाचा अधिकार बजावत
- ज्या सदस्यांनी एजीएमपर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना सभेत उपस्थित राहन ई वोटिंगने त्यांचा मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही.
- रिमोट ई-वोटिंगची पद्धत वास्तविक स्वरुपात, डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांकरित . एजीएम सूचनेत नमुद केलेली आहे. ज्या सदस्यांनी अद्यापी ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी एजीएग सूचनेमध्ये नमुद प्रक्रियेचे पालन करून ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासात त्यांचे ई-मेल नोंट करावेत
- 0)ई-वोटिंगबाबत भागधारक/सदस्यांना काही प्रश्न/तक्रारी असल्यास तुम्ही फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि <u>https://instavote.linkintime.co.in</u> वर इन्स्टावोट अंतर्गत उपलब्ध ई-बोर्टिंग मेंन्युअलचा संदर्भ च्यावा किंवा <u>enotices@linkintime.co.in</u> वर ई-मेल करावा किंवा संपर्क क्र.०२२-४९१८६००० वर संपर्क करावा.

ापुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१, कंपनी (व्यवस्थापन प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्टिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजग रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४२ नुसार एजीएमच्या उद्देशाकरिता बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१ ते बुंधवार, २५ ऑगस्ट, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत सदस्य नींद पुस्तक व शेअ ान्सफर पस्तक बंद ठेवण्यात येईल.

> मुकट पाईप्स लिमिटेडकरित रुपिंदर सिंग अहल्वालिय संचालव डीआयएन:०१२३९४८३

ठिकाणः राजपुरा

दिनांकः ०२ ऑगस्ट, २०२१

### hathw@y

#### हॅथवे केबल ॲंण्ड डेटाकॉम लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: 'रहेजास', ४था मजला, मेन एव्हेन्यू व व्ही.पी.रोडचा कॉर्नर, सांताक्रूझ (प), मुंबई-४०००५४. **दूर.:**९१-२२-२६००१३०६, **फॅक्स:**९१-२२-२६००१३०७, सीआयएन:एल६४२०४एमएच१९५९पीएलसी०११४२१

#### वेबसाईट:www.hathway.com; ई-मेल:info@hathway.net कंपनीच्या भागधारकांचे लक्ष वेधण्यासाठी सूचना ६१वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहिती

कंपनीच्या सदस्यांची ६१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, दिनांक २४ ऑगस्ट, २०२१ रोजी दु.२.००वा. भाग्रवे सहकार मंत्रालय व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत लागु परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय अहवाल तसेच त्यावरील मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल व अन्य दस्तावेज कंपनीच्या सदस्यांना विद्युत स्वरुपाने दिनांक २ ऑगस्ट, २०२१ रोजी पाठिवले आहे. एजीएम सूचना व उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.hathway.com, स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> आणि केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड **(केफिनटेक)** च्या <u>https://evoting.kfintech.com</u>

एजीएम सूचनेसंदर्भीत दस्तावेज विद्युत स्वरुपात सदस्याद्वारे निरीक्षणासाठी एजीएम सूचनेच्या वितरण तारखेपासून उपलब्ध होतील. अशा दस्तावेजांची निरीक्षण करण्याची इच्छा असल्यास सदस्यांनी info@hathway.net वर ई-मेल करावा.

### रजीएम दरम्यान ई-वोटिंग व रिमोट ई-वोटिंग

कंपनीने विद्युत स्वरुपाने (ई-वोटिंग) एजीएममध्ये मंज़ुर करावयाचे नियोजित ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांना सुविधा दिलेली आहे. सदस्यांना खाली नमुद तारखांना रिमोटने त्यांचे मत (रिमोट ई-वोटिंग) देता येईल. कंपनीने ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी केफिनटेकची सेवा नियुक्त केली आहे.

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्याद्वारे मतदान तसेच रिमोटने मतदानाची आणि ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता माहिती व सूचना एजीएमच्या सुचनेत नमुद्र आहे. एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झालेल्या व्यक्तीने आणि नोंद तारखेला (खाली नमुद) भागधारणा घेतलेल्या व्यक्तीने/ ज्याने युजरआयडी व पासवर्ड विसरला आहे अशा सदस्याने एजीएम सूचनेत दिलेल्या माहितीनुसार लॉगइन परिचयपत्र प्राप्त/निर्मीत करावे.

रिमोट ई-वोटिंग सुविधा खालील मतदान कालावधी दरम्यान उपलब्ध होईल. रिमोट ई-वोटिंग प्रारंभ शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१ रोजी स.९.००वा. भाप्रवे रिमोट ई-वोटिंग समाप्ती | सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे रिमोट ई-वोटिंग उपरोक्त तारीख व वेळेनंतर मान्य असणार नाही आणि उपरोक्त कालावधी

समाप्तीनंतर केफिनटेकद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्भत बंद केली जाईल. रिमोट ई-बोटिंगने जे सदस्य मत देणार नाहीत अशा एजीएममध्ये उपस्थित सदस्यांना एजीएममध्ये

विद्युत स्वरुपात (इन्स्टापोल) मत देता येईल. इन्स्टापोलमार्फत मतदानाकरिता किंवा रिमोट ई-वोटिंग सुविधा प्राप्त करण्यास अधिकार निश्चितीसाठी नोंद दिनांक मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तकात नाव नमुद आहे त्यांना अधिकार असतील.

## अ) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांचे कंपनीकडे ई-मेल नोंद/अद्यायावत

- नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी ई-मेल/बँक नोंदणी शिर्षक निवडून गुंतवणूकदार सेवा टॅब अंतर्गत <u>https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html</u> वेबसाईटवरील www.linkintime.co.in लिंकवर क्लिक करून लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे त्यांचा ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची विनंती करावी. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी आवश्यक तपशील जसे नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्र. पॅन, मोबाईल क्र. आणि ई-मेल द्यावेत आणि पीडीएफ किंवा **जेपीईजी** नमुना **(१ एमबीपर्यंत)** मध्ये भागप्रमाणपत्राची छायाप्रत अपलोड करावी. याबाबत काही प्रश्ने असल्यास आरटीएकडे <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> वर
- ब) डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य, ज्यांचे ई-मेल ठेवीदार सहभागीदारकडे नोंद/ अद्यायावत नाहीत त्यांनी त्यांचे डिमॅट खाते तयार करणाऱ्या ठेवीदार सहभागीदाराकडे

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी https://evoting.kfintech.com या ई-वोटिंगकरिता केफिनटेकच्या वेबसाईटचे डाऊनलोड सेक्शनमध्ये ड्रॉपडाऊन मेनुमार्फत उपलब्ध हेल्प व एफएक्यु सेक्शन्स/ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा.

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे प्रश्न/तक्रारी निवारणासाठी खालील दिलेल्या संपर्क

श्री. एस.व्ही. राजु, उप महाव्यवस्थापक,

केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र.३१-३२, गचीबोवली,

फायनान्शियल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद-५०००३२, भारत.

टोल फ्री क्र.१८००-३०९-४००१ (स.९.००वा. भाप्रवे ते सायं.५.००वा. भाप्रवे)

### ई-मेल: <u>evoting@kfintech.com</u>

### व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभाग

सदस्यांना https://jiomeet.jio.com/hathwayagm वर जीओमीटमार्फत व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी योग्य प्रक्रिया आणि वापरावयाचे लॉगइन परिचयपत्राबाबत माहिती एजीएम सूचनेच्या टीप क्र.१० मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना एजीएममध्ये सहभागी होता येईल. परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे अजय सिंग

ठिकाण: मुंबई दिनांक: ०३ ऑगस्ट, २०२१

### जाहीर नोटीस

या नोटीसब्दारे असे सुचित करण्यात येत आहे की, श्री. सदानंद विठ्ठल मोरे. राहणार: महात्मा गांधी स्मृती वसाहत. जेरबाई वाडीया रोड. भोईवाडा, परेल, मुंबई-४०००१२, यांचे दिनांक २५/०१/२०१८ रोजी निधन झाले व त्यांची पत्नी श्रीमती सूजाता सदानंद मोरे, यांनी गिरणी कामगार सदनिके संदर्भात वारस दाखला देण्याबाबत ओल्ड कस्टम कलेक्टर कार्यालयात अर्ज केलेला आहे तरी याबददल कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी वरील पत्यावर ०७ दिवसाच्या आत संपर्क साधावा.

दिनांक: 0३.0८.२०२१

### जाहीर सूचना

माझे पती भालचंद्र श्रावण वाणी वय ६३ रा. ओम सोसायटी देवी चौक शास्त्री नगर, डोंबिवली मश्चिम, सी विंग, रूम नंबर १० यांचे दिनांक २३/०६/२०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व वारसदार या नात्याने त्यांच्या नावे असलेली ३ व्हीलर क्रमांक MH05 CG 2894 माझे नावे करण्याबाबत उपप्रादेशिक कार्यालय कल्याण, जिल्हा ठाणे जिल्हा घांच्याकडे विनंती अर्ज सादर केला आहे. याबाबत कुणाचीही कोणत्याही स्वरूपाची हरकत असल्यास . ग्रंबंधितांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १५ दिवसांच्या आत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण यांच्याकडे आपली हरकत लेखी स्वरुपात नोंदवाबी. या मदतीत कोणाचीही हरकत प्राप्त -झाल्यास सदर वाइन माझे नावे करण्याबाबत पुढील कारवाई पूर्ण केली जाईल, मुदतीनंतर आलेल्या इरकतीचे कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

सही/ अरुणा भालचंद्र वाणी

### PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that, Narendra Accord B Building Co-Op. Hsg Society Ltd,

have filed a recovery case under Section 154 (B) 29 of Co-Op. Housing Society Act, 1960 against flat No. B/401, of M/s Bhavana uilders, 311, Panchratna Apartment, Opp. Railway Station, Bhayander (E) 401 105 for an amount of Rs. 10,69,078/-.

nspite of various notices, reminders sent by the Society as well as by The Dy. Registrar of Co-Operative Housing Societies, Thane Taluka Bhayander office through speed pos for appearing before the concerned authority the flat owner has either contacted the societ or appeared before the Dy. Registrar of Co Op. Hsg. Societies Thane Taluka, Bhayander (East). In case of any claim or objection, the concerned should appear before Dy. Registrar or society, if not, order will be issue by the Dy. Registrar in favor of Society. CHAIRMAN / SECRETARY

Narendra Accord B C.H.S. Ltd Parshwa Nagar, Behind Sai Petrol Pump, Mira Road (East) 401107 Date: 03/08/2021

## **OSBI** State Bank of India

स्मॉल ॲण्ड मिडीयम एन्टरप्रायझेस क्रेडिट सेन्टर (एसएमईसीसी) प्रभादेवी, मुंबई, ४था मजला, रविंद्र नाट्य मंदिर, सिद्धीविनायक मंदिराजवळ, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. दूर.क्र.:०२२-२४३१८०२७/२४२१६३०३, ई-मेल:sbi.21013@sbi.co.in

#### वाहन लिलाव विक्री सूचना

एनपीए कर्जदारांकडून रक्कम वसुलीकरिता **जसे आहे जेथे आहे व्र जसे आहे जे आहे या तत्त्वावर** जस केलेल्या खालील १४ वाहनांच्या लिलाव विक्रीसाठी मोहोरबंद निविदा आम्ही मागवित आहोत.

अ.	खाते	कर्जदाराचे	वाहन	वाहन	वाहन	वाहन	आरक्षित मुल्य	आरसी	निरीक्षणाकरिता वाहन पार्किंग ठिकाण
娕.	क्र.	नाव	<u>⊽</u> n.	बनावट	मॉडेल	प्रकार	(モ.)	स्टेटस्	व संपर्क व्यक्ती
१	<b>३६७२९९२९५८</b> ५	आरीफ दुर्स ॲप्ड ट्रॅव्हल्स	एमएच-०३-सीएच-४४८८	२०१७	मारुती व्हेंगन आर	पेट्रोल/	१,३५,९००.००	हो	षार्किंग: ट्रिनीटी बार्ड, अ.क्र.१४५, १६४, १६८, हिस्सा क्र.१ व
		(मोह, आरीफ शेख)			एलएक्स आय ग्रीन	सिएनजी		(मुळ)	२, वॉल्टन हॉटेलच्या मागे, मुंबई-अहमदाबाद हायवे, सासुपाडा,
?	३६३३९३८३२८७	प्रिती महेरवरी	एमएच-०१-सीआर-	२०१७	मारुती व्हॅगन आर	पेट्रोल/	१,५०,०००.००	नाही	नायगाव, वसई, जिल्हा पालघर-४०१२०८. संपर्क व्यक्ती: हंकारे असोसिएटस् (रविंद्र हंकारे) ७०४५६६४५६४
ᆫ			३६१६		एलएक्स आय	सिएनजी			
ş	३५७९८३५२६७०	सदगुरू दुर्स ॲण्ड टॅठहल्स	एमएच-०५-बीजे-१९६६	२०१६	ह्युंडाई एक्सेन्ट	डिझेल	٥٥,000.00	हो (झेरॉक्स)	षार्किन: एमसीजीएम पे ऑप्ड पार्क कलिना, सांताबुझ पुर्व, सीटीएस क्र.५५३०- ए. संपर्क व्यक्ती: ओम एन्टरप्रायझेस (संजय गडकर) ९८९२५०७८१८
К	<b>३२३८७४९१३</b> ५३	सचिन डी. शेलार	एमएच-०३-एएच-९८२३	२०१२	मारुती सुझुकी ओमनी	पेट्रोल	४२,५००.००	नाही	पार्किंग: एमसीजीएम पे ॲण्ड पार्क कलिना, सांताकुङ्ग पुर्व, सीटीएस क्र.५५३०-ए. संपर्क व्यक्ती: आवर्बीआर (सरेश) ९८६७५३१४४०
ц	५१३२१६९५२४४	सोफिया ट्रॅव्हल्स (मोह. जे.के. कपाडिया)	एमएच-०२-ईएच-१३५३	२०१६	मारुती सुझिकी स्विपट डिझायर ट्रर	डिझेल	१,६०,५००.००	हो (मुळ)	पार्किंग: कुर्ला पार्किंग बार्ड, चिन्मय एन्टरप्रायझेस, पुर्व
ξ	३६२०४६११५२६	कैवल्य ट्रॅव्हल्स (समीर ए. तळेकर)	एमएच-०१-सीजे-६२२३	२०१६	टाटा इंडिगो	डिझेल	१,३0,१00.00	हो (मुळ)	महामार्ग, कुर्ला पलाय ओव्हरच्या खाली, कुर्ला पुर्व, मुंबई, संपर्क व्यक्ती आर.के. असोसिएटस् (रमेश)
Ø	<b>३८४८४०२८२९१</b>	लक्ष्मी दुर्स ऑण्ड ट्रॅव्हल्स (संदीप एस. ओव्हाळ)	एमएच-03-सीएच-३१७0	२०१७	शेवरोले एन्जॉय	डिझेल	१,९०,५००.००	नाही	९३२२०८८४१३
٥	३६०५६२८८४४९	समीर दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स (समीर भोसले)	एमएच-०१-सीजे-४७९४	२०१६	मारुती सुझिकी स्विपट डिझायर टूर	डिझेल	१,९८,५००.००	हो (झेरॉक्स)	पार्किंगः एमसीजीएम पार्किंग, सीएसटी रोड, कलिना, मर्सिडीज शो फमच्या पुडे, कुर्ला पश्चिम, मुंबई. संपर्के व्यक्तीः आर.के. असोसिएटस् (स्मेश) ९३२२०८८४९३
8	\$49C08840X\$	जयहिंद टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स (दिलीप सहानी)	एमएच-०३-बीसी-९४०६	२०१६	मारुती सुझिकी स्विषट डिझायर ट्रूर	डिझेल	१,२८,५००.००	हो (झेरॉक्स)	पार्किंगः एमसीजीएम पार्किंग, सीएसटी रोड, कलिना, मर्सिडीज शो रूमच्या पुढे, कुर्ला पश्चिम, मुंबर्ड, संपर्क व्यक्तीः आर.के. असोसिएटस् (स्मेश) ९३२२०८८४९३
१0	६५२९३५०४४७५	गणेश दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स (निर्मला एस. मोजार)	एमएच-०१-बीटी-४५१७	२०१५	टाटा इंडिगो इसीएस एलएस	डिझेल	७८,५००.००	नाही	पार्किन: एमसीजीएम पार्किंग, सीएसटी रोड, कलिना, मर्सिडीज शो कमच्या पुढे, कुर्ला पश्चिम, मुंबई. संपर्क व्यक्ती: आर.के. असोसिएटस् (स्मेश) ९३२२०८८४९३

#### नियम व अटी

- आरक्षित मल्याच्या कमी मल्याचे निविदा खिकारले जाणार नाही
- आरक्षित मुल्याच्या १०% इसारा रकमेसह निवदा ०६.०८.२०२१ रोजी दु.१.००वा. पर्यंत आमच्या कार्यालयात स्विकारले जातील. १०% इरठेकरिता रोख/डोडी/ बीसी सह मोहोरबंद लिफाफ्यातून तसेच पॅनकार्ड व आधारकार्डची स्वसाक्षांकीत प्रत आणि निविदा लिफाफ्यावर वाहनाचे तपशील नमुद करून निविदा/बोली सादर
- निविदाकारांनी इस्टे रक्कम एसबीआय शाखा पार्किंग खाते-२१०१३ मध्ये आमचे खाते क्र.४८९७९३२२१०१३१ यात एसबीआय एसएमईसीसी प्रभादेवी शाखा (आयएफएससी नं.एसबीआयएन००२१०१३) येथे दिनांक ०६.०८.२०२१ रोजी दु.१.०० पर्यंत हस्तांतर/एनईएफटीमार्फत जमा करावे.
- एसबीआय एसएमईसीसी प्रभादेवी (२१०१३), मुंबई, ४था मजला, रविंद्र नाट्य मंदिर, सिद्धीविनायक मंदिराजवळ, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ येथे दिनांक ०६.०८.२०२१ रोजी द.२.३०वा. लिलाव संचालित केला जाईल. बोलिदारांना निविदा उघडण्याच्या वेळी त्यांची बोली रक्कम वाढविण्याची संधी दिली जाईल. बोलीमध्ये प्रत्येक रु.५,०००/ - ने वाढविता येईल.
- उच्च बोलिदाराने प्रस्ताव रकमेची उर्वरित रक्कम लिलावाच्या दिवसापासून ७ कार्यालयीन दिवसात जमा करावे अन्यथा जमा केलेली इरठे जस केली जाईल. दंड रक्कम टाळण्यासाठी प्रस्ताव रकमेचा भरणा केल्यानंतर त्वरीत वाहन काढून घ्यावे
- बाहनांची लिलाव विक्री घेण्याबाबत संबंधित कर्जदारांना सूचना देण्यात येत आहे आणि जर त्यांच्याकडे कोणी आरक्षित मुल्यपेक्षा अधिक देणारे इच्छुक खरेदीदार त्यांनी त्यांच्या खरेदीदारासह ०६.०८.२०२१ रोजी किंवा त्यापुर्वी आमच्याकडे संपर्क करावा. निरीक्षणासाठी संबंधित व्यक्तीकडे संपर्क साधून वर नमुद यार्डमध्ये ०२.०८.२०२१ ते ०५.०८.२०२१ पर्यंत इच्छुक पक्षकारांना वाहनांचे निरीक्षर करता येईल.
- लिलावाअंतर्गत वाहनासंदर्भात शासन किंवा अन्य कोणासही देय इतर रक्कम किंवा अधिभार, बोजा, तारणाकरिता बँक जबाबदार असणार नाही. कोणतेही कारण न दर्शविता निविदा उघडण्याची तारीख व वेळ पुढे ढकलणे किंवा विक्री निश्चिती पुढे ढकलणे किंवा सर्व आणि/किंवा काही निविदा नाकारण्याचा

अधिकार बँकेकडे राखून आहे. १०.कोणत्याही स्वरुपात रोख स्विकारली जाणार नाही.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०२.०८.२०२१

बैंक ऑफ़ बड़ीदा

वसुली विभाग, मुंबई मेट्रो पश्चिम क्षेत्र: बँक ऑफ बडोदा, मुंबई मेट्रो पश्चिम क्षेत्र, शारदा भवन, श्री वैंकुटलाल मेहता मार्ग, मिठाबाई कॉलेज समोर, जुहू, विलेपार्ले, मुंबई-४०००५६. दूर:०२२-२६१४३०५६, ई-मेल: recovery.mmwr@bankofbaroda.com

सहाय्यक महाव्यवस्थापव

स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएमईसीसी प्रभादेवी मुंबई

क्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहबाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नेयम ८(६) व ६(२) अन्वये जंगम मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव विक्री सूचना र्विसामान्य जनतेस आणि विशेषत: कर्जदार व जामिनदारांना येथे सुचना देण्यात येत आहे की, खाली नमुद स्थावर व जंगम मालमत्ता बँक ऑफ बडोदाकडे तारण होती तिचा बँक ऑफ

ांदाच्या प्राधिकृत अधिकाराद्वारे वास्तविक ताबा घेण्यात आला असून खाली नमुद तपशिलानुसार दिनोंक १८.०८.२०२१ रोजी जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वाव विक्री केली जाईल. अ. कर्जदार/संचालक व विक्रीकरिता जंगम मालमत्तेचे (१) आरक्षित मूल्य निविदा/इस्टे जमा वाहनाचे निरीक्षण तारीख लिलाव तारीख

丣.	जामिनदाराचे नाव व पत्ता	वर्णन	(२) वाहनाचे इरठे	करण्याची तारीख व वेळ	व वेळ	व वेळ
8	मे. परफेक्ट दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	एलएमव्ही, स्कोडा रॅपीड नोंद क्र.एमएच०४जीडी४५१८ चे तारण	(१) रु.१,६०,०००/- (२) रु.१६,०००/- बोली वाढविणे रु.५०००/-	१६.०८.२०२१ रोजी दु.१.०० पर्यंत	१६.०८.२०२१ रोजी स.११.०० ते दु.१.०० संपर्क व्यक्ती: पंकज सुरेखा ७४२८६०७९८१	१८.०८.२०२१ रोजी स.१०.३० ते दु.१२.३०
7	मे. मार्क्स दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	एलएमव्ही टाटा मोटार्स-जेस्ट नोंद क्र.एमएच४७एन ५१८२ चे तारण	(१) रु.९०,०००/- (२) रु.९००/- बोली वाढविणे रु.५०००/-	१६.०८.२०२१ रोजी दु.१.०० पर्यंत	१६.०८.२०२१ रोजी स.११.०० ते दु.१.०० संपर्क व्यक्ती: कल्पेश शाह ९१५२९४०१२३	
ş	मे. आयुष दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	एलएमव्ही फोर्ड फिएस्टा नोंद क्र.एमएच०२सीआर ३११२ चे तारण	(१) रु.४५,०००/- (२) रु.५,०००/- बोली वाढविणे रु.२०००/-	१६.०८.२०२१ रोजी दु.१.०० पर्यंत	१६.०८.२०२१ रोजी स.११.०० ते दु.१.०० संपर्क व्यक्ती: रजनीश कुमार सिंग ९९३१२१९७२०	
٧	मे. डी.के. दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	एलएमव्ही होन्डा अमेझ नोंद क्र.एमएच४७वाच०९७४ चे तारण	(१) रु.१,९०,०००/- (२) रु.१९,०००/- बोली वाढविणे रु.५०००/-	१६.०८.२०२१ रोजी दु.१.०० पर्यंत	१६.०८.२०२१ रोजी स.११.०० ते दु.१.०० संपर्क व्यक्ती: कृष्णा अभिषेक ९५८२३६६७७३	
ધ	मे. पी.ए. हॉलिडेज	एलएमव्ही स्विफ्ट डिझायर नोंद क्र.एमएच०२सीआर ४७५४ चे तारण	(१) रु.१,३०,०००/- (२) रु.१३,०००/- बोली वाढविणे रु.५०००/-	१६.०८.२०२१ रोजी दु.१.०० पर्यंत	१६.०८.२०२१ रोजी स.११.०० ते दु.१.०० संपर्क व्यक्ती: निलेश अगरवाल ९५९५१६०९८२	
Ė	मे. सचिन दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	एलएमव्ही ह्युण्डाई एक्सेन्ट नोंद क्र.एमएच०३सीपी १५०० चे तारण	(१) रु.१,८०,०००/- (२) रु.१८,०००/- बोली वाढविणे रु.५०००/-	१६.०८.२०२१ रोजी दु.१.०० पर्यंत	१६.०८.२०२१ रोजी स.११.०० ते दु.१.०० संपर्क व्यक्ती: रितेश कुमार ९१५२९४००६६	
v	मे. मोहन दुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स	एलएमव्ही सुङ्गिकी डिङ्गाचर व्हीडीआय डिङ्गेल नोंद क्र. एमएच४७एन५७७७ चे तारण	(१) रु.९०,०००/- (२) रु.९,०००/- बोली वाढविणे रु.५०००/-	१६.०८.२०२१ रोजी दु.१.०० पर्यंत	१६.०८.२०२१ रोजी स.११.०० ते दु.१.०० संपर्क व्यक्ती: वर्षा प्रधान ९१५२९४०१०९	
۷	मे. कपूर टी ॲण्ड टी मालक गुरुबचन कपूर	एलएमव्ही स्विफ्ट डिझायर नोंद क्र.एमएच०४एचएन २०८४ चे तारण	(१) रु.१,०५,३००/- (२) रु.१०,५३०/- बोली वाढविणे रु.५०००/-	१६.०८.२०२१ रोजी दु.१.०० पर्यंत	१६.०८.२०२१ रोजी स.११.०० ते दु.१.०० संपर्क व्यक्ती: सुनिल कुमार ९०३९७४५२०५	
٩	मे. कपूर टी ॲण्ड टी मालक गुरुबचन कपूर	एलएमव्ही स्विफ्ट डिझायर नोंद क्र.एमएच०४एचएन २१०४ चे तारण	(१) रु.१,१७,०००/- (२) रु.११,७००/- बोली वाढविणे रु.५०००/-	१६.०८.२०२१ रोजी दु.१.०० पर्यंत	१६.०८.२०२१ रोजी स.११.०० ते दु.१.०० संपर्क व्यक्ती: सुनिल कुमार ९०३९७४५२०५	

### नियम व अटी:

निविदेसह मुंबई येथे देय बँक ऑफ बडोदाच्या नावे धनाकर्ष/बँकर्स चेक स्वरुपात प्रती वाहन आरक्षित मुल्याच्या १०% इसारा रक्कम जोडावी. प्रत्येक वाहनाकरिता वेगळे प्रस्ताव वेगळ्या मोहोरबंद वाहन क्रमांकाकरिता प्रस्ताव असे लिहावे आणि उपमहाव्यवस्थापक बँक ऑफ बडोटा, क्षेत्रिय कार्यालय, एमएमडब्त्यआर, शारटा भवन, श्री वैंकटलाल मेहत मार्ग, जुहू बिलेपार्ले, मुंबई-४०००५६ येथे सादर करावेत.

धनाकर्ष/बँकर्स चेक ऐवजी अन्य पद्धतीने किंवा धनादेश जोडलेले प्रस्ताव वैध असणार नाहीत.

सदर कालावधी दरम्यान येणारे कर, विमा प्रिमियम यशस्वी बोलिदाराने भरावे. वाहन चोरीस जाणे, कोणतेही नुकसान, हानी आणि कोणतेही भाग हटविणे याकरिता बँक जबाबदार असणार नार्ह सर्व वाहनांची चाचणी/निरीक्षण खालील ठिकाणी करता चेईल. अ.फ्र. २ ते ८ - ट्रिनीटी स्प्टरप्रायक्रेस (गोल्ड), स्त.फ्र.१४५, १६४, १६४, १६२८, हिस्सा क्र.१ व २, वॉल्टनच्या मागे, मुंबई-अहमदाबाद महामार्ग, सासुपाडा, नायगाव, वसई, जिल्हा पालवर

४०१४०६ येथे २०.०२.२०२१ रोजी स.११.०० ते १३.०० दरम्यान वर दिलेल्या निरीक्षण तारखेला करता येईल. • अ.क्र. ९ व ११ - बॅक ऑफ बडोदा, क्षेत्रिय कार्यालय, स्मस्मडरूयुआर, शारदा भवन, श्री वैंकुटलाल मेहता मार्ग, जुहू विलेपार्ले, मुंबई-४०००५६. उच्च बोली लावणाऱ्या बोलिदारास यशस्वी समजले जाईल.

कोणतेही प्राधिकरणास देय रक्कम, अभिहस्तांकन, हस्तांतर व आरटीओ नोंदणी शुल्क तसेच दुय्यम आरसी बुक/स्मार्ट कार्ड इत्यादी यशस्वी बोलिदारास भरावे लागेल सादर केलेली रक्कम जीएसटी वगळून असावी. आरक्षित मुल्यापेक्षा कमी मुल्याची बोली नाकारली जाईल.

्रप्रस्ताव स्विकारल्यानंतर यशस्वी बोलिदारास धनाकर्ष/बॅक्तर्स चेक जमा केल्यानंतर संपूर्ण रक्कम भरणा केल्यानंतरच वाहनाची पोहोच दिली जाईल. प्रस्ताविक रकमेच्या शिल्लक रकमेचा धनाकर्ष/बँकर्स चेक मुक्त केल्याच्या तारखेपासून १० (दहा) दिवसात आमच्या कार्यालयातून वाहनाची पोहोचणी केली जाईल.

०) सर्व प्रस्ताव दिनांक १६,०८,२०२२ रोजी दु.११,००वा. पर्यंत आमच्याकडे सादर करावेत. प्राप्त झालेल्या बोली १८,०८,२०२१ रोजी स.१०,१०वा. बोली उघडण्याच्या वेळी उपस्थि

बोलिदारासमक्ष बँक ऑफ बडोदा, क्षेत्रिय कार्यालय, एमएमडब्ल्युआर, शारदा भवन, श्री वैंकुटलाल मेहता मार्ग, जुहू विलेपार्ले, मुंबई-४०००५६ येथे उघडले जाईल. १) वरील अटींची पर्तता न करणारे बोली नाकारले जातील. २) बोलिदार/प्रस्तावकर्त्याच्या नावेच वाहन हस्तांतर केले जाईल.

३) नोंदणीचे हस्तांतरणासह येणारे सर्व शुल्क व खर्च यशस्वी बोलिदारास भरावे लागेल

४) यशस्वी बोलिदाराच्या नावे वाहनाचे हस्तांतरण प्रक्रिया व सर्व कारवाई बोलिदारानेच करावी.

१५) प्रत्येक अर्जासह खालील दस्तावेज असावेत ओळख पुरावा जसे पॅनकार्ड/पारपत्र/वाहन परवाना/आधारकार्ड आणि

www.bankofbaroda.com वेबसाईटचा संदर्भ घ्यावा.

• निवासी पुरावा जसे दुरध्वनी देयके/विद्युत देयके/आधारकार्ड. ६) यरास्यी बोलिदाराने त्यांच्या नावे बोली घोषित झाल्यावर विहित वेळेत ४८ तासापर्यंत खरेही रकमेच्या २५% रक्कम (पुर्वी जमा केलेल्या इरठेसह) त्वरीत जमा करावी. खरेही मुल्याची उर्वीरत रक्क त्यांच्याद्वारे विक्री निश्चिती/स्विकृतीच्या तारखेपासन १५ दिवसांच्या विक्रित वेळेत जमा करावी. यात कसर केल्यास जमा केलेली संपूर्ण रक्कम जम केली जाईल. (यशस्वी बोलिदाराकरिता).

१७) अयशस्त्री बोलिदाराची इसारा रक्कम व्याजाशिवाय ओरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात ई-लिलाव प्रक्रिया समाप्त झाल्यावर परत दिली जाईल.

१८) विक्री निश्चिती बँकेद्वारा अवलंबून असेल. जर कर्जदार/जामिनदाराने विक्रीच्या तारखेपुर्वी संपुर्ण रक्कम बँकेकडे जमा केल्यास विक्री घेतली जाणार नाही. ९) बाहनाची जसे आहे जेथे आहे व ज्या स्थितीत आहे यावर विक्री केली जाईल आणि इच्छुक बोलिदाराने बॅकेच्या अधिभाराव्यतिरक्त बाहनावर कोणत्याही प्राधिकरणाचे दावा, शुल्कबाबत चौकशी करून घ्यावी आणि त्यांचे बोली सादर करण्यापूर्वी इक्र, मर्यादा, दुर्जा व परिणाबाबत खात्री करून घ्यावी. बोली सादर केल्यानंतर कोणत्याही प्रकारे वाहनावरील विक्री, अधिभार/बोजाबाब कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही.

:0) कोणतेही कारण न दर्शविता कोणतीही पूर्वसूचना न देता नियम व अटी बदलणे/फेरबदल करणे/विक्री स्थगित/पुढे ढकलणे/रह करणे किंवा कोणतीही बोली स्विकारणे किंवा नाकारण्याचा संप् अधिकार खालील स्वाक्षरीकर्ताकडे आहे तसेच प्रक्रिया पुर्ण न करणाऱ्या मागील बोलिदाराबाबत पुढील उम्र बोलिदार ठरविण्याचा अधिकार आहे.

) खरेदीदासस वाहनाबाबतचे विद्यमान व भावी असे मुद्रांक शुल्क तसेच विक्री प्रमाणपत्र, नोंदणी शुल्क, पुढील वैधानिक शासकीय देयके, कर व दर, बाहाखोत, खर्च भरावा लागेल. विक्री प्रम यशस्वी बोलिदाराच्या नावेच दिले जाईल. २) इच्छुक खरेदीदारास वर नमुद तारीख व वेळेला त्यांच्या स्व:खर्चाने वाहनाचे निरीक्षण करता येईल. पुढील तपशिलाकरिता संपर्क वर दिलेल्या तक्त्यात नमुद संपर्क व्यक्तीकडे करावा. ३) सदर विक्री ही सरफायसी कायदा २००२ मध्ये विहित अटी, नियम, तरतुदी तसेच वर नमुद अटीनुसार असेल. विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता कृपया बँक ऑफ बडोदार

४) खरेदीदाराने त्यांच्या स्व:खर्चाने वाहन पोहोच झाल्यानंतर एका महिन्यात वाहनाचे त्यांच्या नावे हस्तांतर करून घ्यावे. ५) खरेदीदाराने रु.१००.०० च्या क्षतिपुर्ती करारनामा म्हणून स्वाक्षरी करून पोहोचणीनंतर त्यांच्या नावे वाहन हरतांतर करण्याची सर्व जबाबदारी घ्यावी.

६) निविदा प्रक्रियेत कार डिलर्स/एजन्सीजना सहभागी होता येणार नाही परंतु त्यांच्या नावे वाहन हस्तांतर करता येईल.

कर्जदार/जामिनदारांना विक्री सूचना सरफायसी कायदा २००२ अन्वये १५ दिवसांची वैधानिक विक्री सूचना

ह्वाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ६(२) व ८(६) कर्जदार/जामिनदारांना येथे सुचित करण्यात येत आहे की, विक्री संचालित करण्यापुर्वी कोणत्याही वेळी थकबाकी देयके, शुल्क व खर्च जमा करावे, अन्यथा वाहनाचे लिलाव/विक्री केली जाईल आणि र्विरत देय रक्कम असल्यास व्याजासह वसूल केली जाईल.

प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोदा

प्रमुख कॉपॉरेट लीगल, कंपनी सचिव व मुख्य अनुपालन अधिकारी (एफसीएस-५१८९)

Distric Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbal City (3) Competent Authority. under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963,

MHADA Building, Ground Floor, Room No.69, Bandra (E), Mumbai 400 051. Applicant No. 120 of 2021

Juhu Sheetal Co-operative Housing Society Ltd., Juhu Road, Juhu, Andheri (West) Mumbai 400 049 Versus ...

I. M/s Silver Beach,

41/45, Nakheda Street, Mumbai 400 003. 2. Mr Dayabhal Shankarbhal Patel, 3. Mr Narayan Maruti Bhoir, 4. Smt Ramabal Hirali Khandagale,

5. Mr Daji Raghunath Patii, 6. Mr T C Chandu,

6. Mr T C Chandu,
Opponent No. 2 to 6 Being the land Owners as per PR Card Having Address at - Old
Survey No./Hissa No. 2A (part) and 28B (Part), CTC No 113, CTS No. 113/1 to 7,
CTS No. 114 & CTC No. 115, Village Juhu, Tal. Andheri at Juhu Church Road,
Juhu Tara, Andheri (W), Mumbai 400 049. ....Opponents

**PUBLIC NOTICE**  Take the notice the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, management and Transfer) Act, 1963 and under the applicable rules against the Opponents above mentioned. 2) The applicant has prayed for grant of Certificate of entitlement of Unilateral Deemed Conveyance of the land admeasuring 2419.88 Sq.Mtrs. on old Survey No./Hissa No.2A (part) and 28B admeasuring 2419.88 Sq. Mrts. on old Survey No./Hissa No.2A (part) and 288 (part) comprising total of 752.10 sq.mtrs, area being CTS No.113, 121.30 sq.mtrs. area being CTS No. 113/1 to 7, 1035.78 sq.mtrs, area from CTS No. 114 & 510.70 sq.mtrs, area being CTS No. 115 of Village Juhu, Tal. Andheri situated at Juhu Church Road, Juhu Tara, Juhu, Mumbal in Mumbai suburban Distric of Mumbal in favor of the Applicant Societies. 3) The hearing in the above case has been fixed on 23/08/2021 at 3.00 p.m. 4) The Promoters/Opponents/s case has been fixed on 23/08/2021 at 3.00 p.m. 4) The Promoters/Opponents/s and their legal heirs if any person/authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 23/08/2021 at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he/ she/ they want/s to produce in support of his/her objection / claim / demand against the above case and the applicant/s is / are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the interested parties. 5) if any person/s interested, falls to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatspewer against the property for which the conveyage / decigation / order is

Date: 03/08/2021



whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants of any order / certificate / judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parts. ex-parte. Sd/-For Distric Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbal City (3), Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963

#### Form No. INC-19

NOTICE [Pursuant to rule 22 the Companies (Incorporation) Rules, 2014]

Notice is hereby given that in pursuance of sub-section (4) of section 8 of the Compani Act, 2013, an application has been made by OM ABODE INNOVATION FOUNDATION CENTRE (Hereinafter refer to as 'the Company') to the Registrar of Companies at Mumbai, for conversion of the Company by adding the word 'Private Limited to its name and surrender of license.

The principal objects of the company are as follows:

- (i) To carry out all activities for the rehabilitation (i) of persons with mentalor intellectual impairment which, in interaction with barriers, hinders their full and effective participation in society equally with others and (ii) those suffering from retardation mental retardation, blindness, and / or mental retardation-orthopedic impairmen (which is a condition of arrested or incomplete development of mind of a person specially characterised by sub-normality of intelligence; and all such persons, whether male or female or otherwise, and whether adults or children, "Persons with Menta / Intellectual / Multiple Disability"). to enable Persons with Mental / Intellectual Multiple Disability to function fully and productively in the society where otherwis they are not absorbed in mainstreams. For the purposes of this clause, the term 'rehabilitation' shall mean a process aimed at enabling persons with disabilities (namelphysical disability, intellectual disability, mental behaviour and multiple disabilities (i. a condition in which a person may have combination of hearing and visual impairment causing severe communication, developmental and educational problems) to attain and maintain optimal, physical, sensory, intellectual, psychological environmental of social function levels. It is clarified that the term Persons with Mental / Intellectual Multiple Disability does not include, and that this Company's objects shall expressly exclude caring for, persons with a substantial disorder of thinking, mood, perception orientation or memory that grossly impairs judgment, behaviour, capacity to recognis reality or ability to meet the ordinary demands of life) (ii) To provide social and mental health benefits and assistance including regular medical
- check-ups through experts to Persons with Mental / Intellectual / Multiple Disability To provide a multifunctional space for Persons with Mental / Intellectual / Multipl Disability, being children and young adults, to live and work, and to operate an maintain establish social, innovational, educational and vocational institutions and or rehabilitation centre to promote and provide opportunities and for education and rehabilitation : for skilled Persons with Mental / Intellectual / Multiple Disability to use their skills for production of items for marketing / carrying out activities including, but not limited to, screen printing, block printing, spray painting on paper, cloth and othe materials, fast food catering, snacks making, pickles, masala powder and other food items etc. (the "Products / Services"); and training to improve skills. The Products Services may then be sold to the general public, the proceeds of which shall solely b used for betterment of the students, pay stipend to students for the products created by them, and meeting the expenses of the Company. To maintain in connection with th establishment of any of the aforesaid institutions, subsidiary institutions which help i carrying out the main objects of the Company.

A copy of the draft memorandum and articles of the proposed company may be seen at Gu No. 56/0, At Khandape, Karjat, Raigarh, Maharashtra-410 201 IN.

Notice is hereby given that any person, firm, company, corporation or body corpora objecting to this application may communicate such objection to the Registrar at 100 Everest, Marine Drive, Mumbai-400 002 Maharashtra, within thirty days from the date of publication of this notice, by a letter addressed to the Registrar at 100, Everest, Marine Drive Mumbai-400 002. Maharashtra, a copy of which shall be forwarded to in the Applicant at Gu No. 56/0 At-Khandape Karjat Raigarh, Maharashtra-410 201 IN. Dated this 03rd August, 2021

Name(s) of Applica For OM ABODE INNOVATION FOUNDATION CENTRE

RADHIKA RAJKRISHAN KHANNA DIN: 08418304 DIRECTOR

### **MUKAT PIPES LIMITED**

Registered Office: Flat No. 39, Parag Apartments, 7- Floor, J.P. Road, Versova, Andheri (West), Mumbai – 400061. CIN: L27200MH1987PLC044407, Tel: 01762 - 225040, Fax: 01762 - 222390 Website: www.mukatoipes.com: e mail: mukatoipes@gmail.com

**NOTICE OF 34-ANNUAL GENERAL MEETING.** REMOTE E- VOTING INFORMATION & BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 34 Annual General Meeting (AGM) of MUKAT PIPES LIMITED will be held on Wednesday, 25-day of August, 2021 at 2:00p.m. IST, through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM'). In compliance with the General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") Companies are allowed to hold AGMs through VC/OAVM, without the presence of Members at common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC/OAVM to transact the business as set out in the notice of the meeting. In compliance with the above circulars, copies of the Notice of AGM and Annual Report have

been sent electronically to those members who have registered their email address with Company/Depository Participants. The Notice of the AGM and Annual Report 2020-21 is also available on the website of the Company <a href="www.mukatpipes.com">www.mukatpipes.com</a> and Stock Exchange website <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a>. The dispatch of the notice of the AGM through emails has been

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date - 17- August, 2021, may cast their vote electronically on the business as set out in the notice of the AGM through the Electronic Voting System provided by Link Intime India Pvt Ltd (hereinafter as "LIIPL") from place other than venue of the AGM (Remote E-voting) or e-voting system at the ÁGM.

All the members are informed that:

Place: Rajpura

Date: 2- August, 2021

The remote e-voting shall commence on Saturday, 21-August, 2021 at 9.00 A.M. IST The remote e-voting shall end on Tuesday, 24-August, 2021 at 5.00 PM. IST The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGN

is Tuesday, 17. August, 2021. The E-voting shall not be allowed beyond 5.00 P.M IST on Tuesday, 24-August, 2021.

The e-voting module shall be disabled by LIIPL for voting thereafter. Once the vote on resolution is cast by the Members, it cannot be changed subsequently.

The Notice is emailed to Members, whose names appear in the Register of Members/List of beneficial Owners as on Thursday, 29-July, 2021. Members who have acquired shares after the dispatch of Notice and before the cut-off date i.e. Tuesday, 17 August, 2021 may send a request to LIIPL at enotices@linkintime.co.in for issuance

of the User ID and Password for exercising their right to vote by electronics means. The facility for voting shall also be available during the meeting and the member attending the AGM who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their vote through e-voting system at the AGM.

viii. Members who have casted their vote through remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

The manner of remote e-voting for members holding shares in dematerialized mode physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process mentioned in the notice of AGM, to

receive login ID and password for e-Voting. In case shareholders/ members have any queries regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-4918 6000.

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 18- August, 2021 to Wednesday, 25- August, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM.

For MUKAT PIPES LIMITED

Rupinder Singh Ahluwalia) DIRECTOR (DIN: 01239483)

Place: Pune

#### **WESTERN RAILWAY RADIO / CALL** TAXI PARKING STAND

Railway

Divisional

SILICON VALLEY INFOTECH LIMITED Regd. Office: 10 Princep Street 2nd Floor, Kolkata - 700072 E:info@siliconvalleyinfo.net, W: www.siliconvallevinfo.co.ir Phone: 91-33-4002 2880,

Commercial Department, Parking Section, Mumbai Central Mumbai 400 008, invites e-tender for following work: E-Tender Notice: C481-T21-MMCT-RCT-22 Date: 30.07.2021 Work: Operation of "Radio/Call Taxi Parking stand" over Mumbai Division Location: Mumbai Central (East) Area in sqm.: 74.78 Approximate

Manager

cost of work for 03 Years: 12.76.854/-. Earnest Money Deposit: ₹ 63,900/-. Date & Time of submission shall be from: 10.00 hrs on 30.07.2021 - Upto 15.00 hrs on 27-08-2021. Date & Time of opening shall be at: 15.30 hrs on 27-08-2021 For further details please visit Western Railway public website www.ireps.gov.in

0316 Like us on : 🚺 facebook.com/We

Fax :91-33-2237 9053 CIN:L15311WB1993PLC061312 NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 nat the meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 11th August, 2021 at 04.30 P.M., interalia, conside and approve unaudited financial results for quarter ended on 30th June, 2021

he Notice is also available on the Company's ebsite at www.siliconvallevinfo.co.in and o ne Stock Exchanges website ww.bseindia.com.and.www.cse-india.com Further, in accordance with the Code of onduct for Prohibition of Insider Trading ne trading window had been closed v.e.f.,1st July, 2021 and will remain closed ill 48 hours after the conclusion of the oard meeting. By order of the Board

For Silicon Valley Infotech Ltd Sd/- Santosh Kumar Jain 2021 Managing Director ata DIN: 00174235 Date: 02 08 2021 lace : Kolkata

TIMEX GROUP INDIA LIMITED CIN: L33301DL1988PLC033434 Read, Office: E-10, Lower Ground Floor, Laipat Nagar,-III, New Delhi-11002 Tel: 011-41021297, Email: investor.relations@timex.com, Website: www.timexindia.com

NOTICE Notice is hereby given that the below mentioned share certificates of ne Company have been reported to be lost / misplaced

CERTIFICATE NUMBER (S) NO OF SHARES urdeep Singh Bhasin 59722 3819601-9700 avin Parwani 118209 9668301-8400 3589001-9100 naman Kumar Jindal/ 100 87416 200 12235-12236 1223401-1223600 shwin Sadanand Bajeka

Any person who has any claim or lien or interest in the above shares and has objection to the issue of duplicate share certificates in lieu of the above certificates should notify the same to the Company' gistrar & Transfer Agent, namely M/s Alankit Assignments Ltd., //2 Alankit House, Jhandewalan Extn., New Delhi-110055, Phone 011-42541234 within seven days from the date of this notice, indicating the nature of the claim, or lien or interest of his / herobjection, through an affidavit/ indemnity/ police complaint or else ne Company will proceed to issue the duplicate share certificate vithout further intimation and without entertaining any claim of an ature whatsoever it may be.

For TIMEX GROUP INDIA LIMITED Dhiraj Kumar Magg VP - Legal, HR & Company Secretary

PLACE : New Delhi

#### **SUDITI INDUSTRIES LIMITED**

CIN: L19101MH1991PLC063245 Regd.Off: A-2, Shah & Nahar Indi. Estate, Unit No.23/26, Lower Parel, Mumbai-400 013. Tel: 67368600/10 | Mail: cs@suditi.in. Website: www.suditi.in

#### **NOTICE TO SHAREHOLDERS** TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

NOTICE is hereby given in compliance with the provisions of Section 124 of the companies Ac 2013 read with the investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended from time to time. The said rules inter alia contain provisions for transfer of all shares to IEPF authority in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for a period of seven consecutive years

In compliance with the said rules, the required communication is being arranged to sent to the concerned shareholders electronically/physical mode who have not encashed their dividend for the financial year 2013-14 and all subsequent dividends declared and paid by the company, advising them to claim their unclaimed dividends whose shares are liable to be transferred IEPF and the full details of such shareholders and shares due for transfer to IEPF are available of its website at www.suditi.in. Shareholders are requested to refer to the said website to verify the details of failing which their shares shall be transferred to IEPF. Further it is also been informed that the company has already transferred the Equity shares of those sha claimed their dividend pertaining to the year 2011-12 in the year 2019 & 2012-13 in the year 2020 as required under the above referred rules.

The concerned shareholder (s) holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that upon transfer of shares of IEPF, the original share certificate (s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non negotiable. In case of shares held in Demat form, to the extent of shares liable to be transferred shall be debited from the shareholders account.

In case the concerned Shareholders do not claim their unclaimed dividends on or before 1s October, 2021, the Company shall with a view to adhering with the requirements of the said Rules, transfer the shares to IEPF without any further notice to shareholders and no claim shall lie against the Company in respect of the unclaimed dividend amount and shares so transferred. The Shareholders may note that upon transfer of shares to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed back only from the IEPF Authority by making a separate application to the IEPF Authority (in Form IEPF-5) as prescribed under the Rules and the same is made available at IEPF website i.e. www.iepf.gov.in.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent, "Link Intime India Pvt. Ltd.", C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Tel No. +91 22 49186000 / 49186270 Email: rnt.helpdesk@linkintime.co.in.

Registration of E-mail addresses: addresses with the company, are requested to register the same for receipt of all communications including receipt of the notice of the Annual/Other General Meetings, Annual Report etc and can register the same by sending a request to the Company's Registrar and Transfer Agents by providing their name, Folio Number, scanned copy of share certificate (front & back), self attested copy of PAN Card and self attested copy of Aadhar card in support for

Place: Mumbai Date: 31.07.2021 For SUDITI INDUSTRIES LTD H.Gopalkrishnan Company Secretary

GABRIEL Gabriel India Limited

CIN: L34101PN1961PLC015735 Regd. Office: 29th Milestone, Pune-Nashik Highway, Village Kuruli, Tal. Khed, Pune -410501 Ph.No. +91 (2135) 670161, Fax No. +91 (2135) 610796 Email Id: secretarial@gabriel.co.in,

## Website: https://www.anandgroupindia.com/gabrielindia/

Notice for Transfer of Shares and Dividend of the Company to Investors Education Protection Fund ('IEPF')

is hereby published pursuant to Rule 6 of Investors Educatio

and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and amendments thereof ("the Rules") that the Company would transfer the shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more to he demat account of IEPF authorities.

In terms of Secretarial Standard on Dividend (SS-3), Company shall inform to those shareholders whose amount of Dividend remaining unclaimed or unpaid for a period of seven years from the date of transfer of such amount to the Unpaid Dividend Account is liable to be transferred to IEPF Authorities.

n terms of the Rules and SS-3, the Company shall communicate to the concerned shareholders individually, whose shares and dividend are / is liable to be transferred on due dates October 14, 2021 and January 16, 2022 during FY 2021-22 to IEPF Authority for taking appropriate action

As per Rules, such shares being transferred may be in physical form or tronic form and the original share certificate(s) which stand registe in name of the shareholder will be deemed cancelled and non-negotiable.

The Company has also uploaded full details of the Shareholders, their shares and dividends due for transfer to the IEPF Account on its vebsite https://www.anandgroupindia.com/gabrielindia/ in the investo section. In case we do not hear anything from the shareholders on this intimation before the dates mentioned below we shall, with a view to complying with the requirements of the said Rules, transfer the shares and dividend to IEPF Account of IEPF Authority by the due dates as per procedure stipulated in the Rules and SS-3, without any further notice 1. For Final Dividend 2013 -14: September 30, 2021

2. For Interim Dividend 2014 -15 : December 31, 2021

Dated: August 02, 2021

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority oursuant to the above compliance.

In case concerned Shareholders wish to claim the shares after transfe to IEPF a separate application has to be made to the IEPF Authority i orm IEPF-5 electronically, as prescribed by the Ministry of Corporate Affairs and available on its website: www.lepf.gov.in. Similarly for claiming the dividend amount after transfer to IEPF the shareholder may apply

In case of any queries regarding the above matter, shareholders can communicate the Company at address, phone number or email ID mentioned above or to the Registrar and Transfer Agents, M/s KFin Technologies Private Limited (Unit : Gabriel India Limited), Selenium Tower B, Plot 31 -32, Gachibowli, Financial District, Nanákramguda Hyderabad - 500 032. Toll Free No.: 1800-4258-998, Email: inward.ris@kfintech.com

For Gabriel India Limited

Nilesh Jain Company Secretary NATH INDUSTRIES LIMITED

ly known as Rama Pulp and Papers Limite louse, Nath Road, Aurangabad 431005, M CIN: L21010MH1980PLC022820

### NOTICE OF BOARD MEETING

Notice is hereby given, pursuant to Regulations 29 read with Regulation 33 and other applicable regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, that the Meeting of The Board of Directors of the Company is scheduled on Tuesday, 10th August, 2021, at 1, Chateau Windsor, 86, Veer Nariman Road, Churchgate, Mumbai – 400 020, to inter-alia, consider, adopt and publish unaudited financial results of the company for quarter ended 30th June, 2021.

Place: Aurangabad Date: 01/08/2021 For Nath Industries Limited Company Secretary

## YES BANK Yes Bank Limited

Registered & Corporate Office: YES BANK LIMITED, YES BANK House, Off Western Express Highway, Santacruz East, Mumbai-400055. CIN: L65190MH2003PLC143249, E-mail: communications@yesbank.in, Website: www.yesbank.in

#### PUBLICATION OF NOTICE U/S 13 (2) OF THE SARFAESI ACT

Notice is hereby given that the under mentioned borrower(s)/ guarantor(s)/mortgagor(s) who have defaulted in the repayment of principal and interest of the Overdraft facilities obtained by them from the Bank and whose facility account has been classified as Non-Performing Assets (NPA). The notices were issued to them under Section 13(2) of the Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) on their last known

a	addresses but they have been returned diffeel and as such they are neleby informed by way of this public holice.								
Sr.	Agreement	Type of	Name of Borrowers,	O/s. As per	NPA Date				
No	No.	Loan	Co-borrowers, Mortgagors	13(2) Notice	Notice Date				
			1. M/S White River Corporation Pvt. Ltd. (Borrower),						
	0480846		2. Mr. Harsh Umesh Dubal (Director & Guarantor),	(Rupees Two Crore Fifteen Lacs	17-10-2020				
1	00000305	00000305 MIB	3. Mr. Yash Pawan Modi (Director & Guarantor),	Forty Thousand Two Hundred	31-05-2021				
			4. Mr. Umesh Jethalal Dubal	Forty Five and Twelve Paisa Only)	0.00 2021				
			(Director & Guarantor & Mortgagor)	as on May 24, 2021					

Details of secured asset: Property bearing Flat no. 703, admeasuring 890 sq. feet., on the 7th Floor, G Wing, Building 5, Kamla Vihar Residency Complex, Kamla Vihar G-5 Co-Operative Housing Society Limited, Mahavir Nagar, Dhanukarwadi, Kandivali (West), Mumbai-400067, bearing CTS No. 94 of Village Kandivali, Taluka-Borivali, owned by Mr. Umesh Jethalal Dubai

The above borrowers and /or their guarantor(s)/mortgagor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of said 60 days under sub-section (4) of Section 13 of SARFAESI Act.

Furthermore, this is to bring to your attention that under Section 13 (8) of the SARFAESI Act, in case our dues together with al costs, charges and expenses incurred by us are tendered at any time before the date fixed for sale or transfer, the secured asset shall not be sold or transferred by us, and no further step shall be taken by us for transfer or sale of that secured asset. Authorised Officer
For YES BANK Limited Place: Mumbal



SMIFS CAPITAL MARKETS LIMITED

Regd Office : `Valbhav' 4F, 4, Lee Road, Kolkata – 700 020

CIN NO: L74300WB1983PLC036342

Tel No. 033-2290-7400/ 7401/7402/0544

Website: www.smifscap.com

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosures Requirements) Regulations, 2015, that the Meeting of the Board of Directors of the Company which is originally scheduled on Wednesday, August 11, 2021, at the registered office of the Company at 03:00 P.M. inter-alia, to approve the Un-Audited Financial Results for the quarter ended June 30, 2021 is rescheduled on Thursday August 12, 2021 at

scheduled on Thursday, August 12, 2021 a

rescricedued on Thursday, August 12, 2021 at 11,00 a.m.
Further the said notice would also be available on the website of the Company viz., www.smiscap.com and on the website of the BSE Limited viz., www.bseindia.com where the Shares of the Company are Listed.

Date : August 3, 2021 Senior Manager Legal

Place: Kolkata

By Order of the Board

(Poonam Bhatia)

Sd/-

For SMIFS Capital Markets Limited

Company Secretary-curr

mifcap@gmail.com, cs.smlfs@gma

### **BALAJI AMINES LIMITED** (An ISO 9001:2015 Company) CIN: L24132MH1988PLC049387

Regd. Office: 'Balaji Towers', No. 9/1A/1, Hotgi Road, Aasara Chowk. Solapur - 413 224

#### **EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED** FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

(Rs. in Lakhs)									
		Standalone				Consolidated			
SI.	Particulars	G	Quarter ended			Quarter ended Year			Year ended
No.	Particulars	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021	30.06.2021	31.03.2021	30.06.2020	31.03.2021
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	39425.87	37671.38	21296.55	123980.99	45194.12	41763.19	22418.58	131752.92
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	10950.09	10778.47	4658.81	30997.13	13148.24	12027.09	4225.37	32659.54
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10950.09	10778.47	4658.81	30997.13	13148.24	12027.09	4225.37	32659.54
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	8181.49	7923.22	3465.31	23171.10	9739.54	8880.70	3158.09	24349.55
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8181.49	7923.22	3465.31	23171.10	9739.54	8880.70	3158.09	24349.55
6	Equity Share Capital	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02
7	Reserves excluding Revaluation Reserve				89092.71				88790.96
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)								·
	1. Basic:	25.25	24.45	10.70	71.52	27.90	26.08	10.17	73.52
	2. Diluted:	25.25	24.45	10.70	71.52	27.90	26.08	10.17	73.52

- The above unaudited results, as reviewed by the Audit Committee, were considered, approved and taken on record by the Board of Directors at their
- meeting held on August 02, 2021. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the stock exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.balajiamines.com.

By the order of Board For Balaji Amines Limited D. Ram Reddy

Managing Director

Place : Solapur Date : 02.08.2021

### **Indian Overseas Bank**

759/51, FC Road, Deccan Gymkhana, Pune – 411004. Phone No. - 020-25679234, 020-25670931, 020-25670951 Email - 2256ro@iobnet.co.in, 2256ardlaw@iobnet.co.in Under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of

Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3(1) of the security interest (Enforcement), Rules, 2002 (Rules) 1. Whereas the undersigned being the Authorised Officer of Indian Overseas Bank under SARFAESI Act and in exercise of powers conferred

under Section 13(12) read with Rule 3, issued Demand Notice under Section 13(2) of the said Act, calling upon the Borrower/ mortgagor listed hereunder (hereinafter referred to as the "said Borrowers"), to repay the amounts mentioned in the Notice, within 60 days from the date of receip of Notice, as per details given below.

2. The said Notices have been returned undelivered by the postal authorities / have not been duly acknowledged by the borrower / mortgagors / guarantors. Hence the Bank by way of abundant caution is effecting this publication of the demand notice. The undersigned has, therefore, caused these Notices to be pasted on the premises of the last known addresses of the said Borrower/ mortgagors/ guarantors as per the said Act. Copies of the said Notices are available with the undersigned and the said Borrowers/ mortgagor / guarantors, May, if they so de said copies from the undersigned on any working day during normal office hours.

. Against the above background, Notice is hereby given, once again, to said Borrower/ mortgagor / guarantors to pay to Indian Overseas Bank, within 60days from the date of publication of this Notice, the amounts indicated / payable as given below under the loan & other documents. As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to Indian Overseas Bank by the respective parties as below. Amount in Rupees

Sr. No.	af the bases	Name of the Borrowers/ Mortgagors / Guarantors with address		Description of Secured Assets	Present outstanding* as on 31/07/2021
1.	Branch – Deolali First Floor, Soubhagya	M/s Om Enterprises, Prop. Mr. Kiran Laxman	28/06/2021	Shop No.20 and 21 built up area 61.876 Sq. mtrs. on basement floor	Rs. 39,31,186.91 (Rupees Thirty
	Chambers, Bytco Point, Nashik Pune Road, Nashik-422101. Ph. – (0253)2458559 / 2463758. Emall ID – iob1669@iob.in	Sonar (Malve) (Borrower & Mortgagor), Address: 17, Hanuman Nagar, Dasak, Nasik Road. Mr. Udawant Balkrishna Murlidhar (Guarantor), Address: Yashwant Apartment, Chatrapati Chowk, Jail Road, Nasik.	Rs. 39,95,022.91 (Rupees Thirty Nine Lakhs Ninety Five Thousand Twenty Two and Ninety One Palsa Only)	situated Survey No.12, Plot No.4 & 3 out of S. No.12/1/12 + 12/1/3 of village	Nine Lakhs Thirty One Thousand One Hundred Eighty Six and Ninety One Paisa Only)
2.	Branch - Nasik Road Shop No.02, Hotel Shanti Inn., Opposite Fame Cinema, Nashik - Pune Road. Ph0253-2411244 Email ID-iob0776@iob.in	Mr. Swapnii Pandit Tayde (Borrower & Mortgagor), Mrs. Sapna Swapanii Tayde (Co-borrower), Mr. Sachin Pandit Tayde (Co-borrower), Residential address: - Row House on Plot No. 82 & Plot No. 83(Part), Gat No.306/1/A, Upendranand Saraswati Niwas "C" Co-op Housing Society, Near CIDICO 6TH Scheme, Upendra Nagar Near Siddhivinayak Mandir, Ambad-Trimurti Nagar Link Road Nashik-422101.	Rs. 5,83,358.50 (Rupees Five Lakhs Eighty Three Thousand Three Hundred Fifty Eight and Fifty Paisa Only)	Row House on Plot No.82 & Plot No.83 (Part), Gat No.306/1/A, Upendranand Saraswati Niwas "C" Co-op Housing Society, Near CiDICO 6TH Scheme, upendra Nagar Near Siddhivinayak Mandir, Ambad-Trimurti Nagar Link Road Nashik, Maharashtra -422101 stands in Name of Mr. Swapnil Pandit Tayde Documents Area of Plot No.82 -42.624 Sq.Mt and Plot No.83(P) is 21.312 Sq.Mt, Out of 42.62 Sq.Mt, Total Extent of Property is 63.936 Sq.Mt with following boundaries: Plot No.82: East by: -6 Meter Road, West by: Plot No.88, North by: Plot No.83. Plot No.83: East by: 6 Meter Road, West by: Plot No.89, North by: Plot No.89, South by: Plot No.83, South by: Plot No.83, South by: Plot No.83, South by: Plot No.83, South by: Plot No.83.	Rs. 5,87,053.50 (Rupees Five Lakhs Eighty Seven Thousand Fifty Three and Fifty Paisa Only

\* Payable with further interest at contractual rates/rests as agreed from the date mentioned above till date of payment.

- 4. If the said Borrowers/mortgagor/Guarantors fails to make payment to Indian Overseas Bank as aforesaid, then Indian Overseas Bank shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the SARFAESI Act and Rules entirely at the risks, costs and consequences of the said Borrowers/mortgagor/Guarantors.
- 5. Further, the attention of Borrowers/mortgagor/Guarantors, is invited to provisions of Sub-section (8) of the Section 13 of the Act, in respect of time available to them to redeem the secured assets.
- 6. The said Borrowers/mortgagor/Guarantors is prohibited under the SARFAESI Act from transferring the secured assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of Indian Overseas Bank. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rules shall be liable for imprisonment and/or fine as given under Section 29 of the Act. Sd/.

Date: 03/08/2021 Place : Pune

Authorized Officer, Indian Overseas Bank